

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना -१९८२
अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे
युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: गवियो-२०१५/प्र. क्र.४७/विमा प्रशासन

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ३० जानेवारी, २०१६

वाचा -

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. डीओआय- २०८१/४७०१/एडीएम-५, दि. २६/४/१९८२
- २) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. गवियो- १०८९/प्र.क्र. ६६४/८९ विमा, दि. ८/१/१९९०
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. गवियो- १०८९/प्र.क्र. ६६/८९ विमा, दि. १४/२/१९९०
- ४) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. गवियो- १०.०२/प्र.क्र. ३०/शा.हमी, दि. २६/७/२००२
- ५) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. गवियो- १०.०२/प्र.क्र. ३०/२००२/शा. हमी, दि.५/१२/२००२
- ६) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. गवियो- १००९/प्र.क्र. ५८/वर्गणी/विमा प्रशासन, दि. ०२/८/२०१०

प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ ही संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक १ अन्वये दि. १ मे १९८२ पासून लागू करण्यात आल्यानंतर संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ व ३ अन्वये गट विमा योजनेच्या वर्गणीचे / विमा संरक्षणाचे दर १ जानेवारी १९९० पासून सुधारीत करण्यात आले. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आल्यानंतर संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक ४ अन्वये दिनांक १ जानेवारी, २००२ पासून तर सहाव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतनश्रेणीच्या अनुषंगाने विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करून व त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक ६ अन्वये दि. ०१ जानेवारी, २०१० पासून विमा वर्गणीचे सुधारीत दर लागू करण्यात आले. सदर सुधारीत दर गट-क व गट-ड कर्मचा-यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास दयावयाचे विमा संरक्षण तथा बचत निधीचे लाभ देण्यास पुरेसे नाहीत. सदर गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ होण्याच्या दृष्टीने वर्गणीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना - १९८२ अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचा-यांचे युनिट्स तथा मासिक वर्गणीचे दर व त्यानुरूप मिळणारे लाभ यामध्ये दि. १ जानेवारी, २०१६ पासून पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गट-क व गट-ड संवर्गातील सध्या अस्तित्वात असलेल्या युनिट्स तथा वर्गणी ऐवजी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गट विमा योजनेचे सुधारित युनिट्स आणि वर्गणी सदर योजना लागू असणा-या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचा-यांकडून जानेवारी, २०१६ पासूनच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

स्तंभ-१	स्तंभ-२	स्तंभ-३	स्तंभ-४	स्तंभ-५
वर्ग	सुधारीत युनिट्स	दि. १ जानेवारी, २०१६ रोजी नियमित शासकीय सेवेत असलेल्या कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाची वर्गणी (एक युनिट रु. ६० प्रमाणे)	दि. २ जानेवारी, २०१६ ते ३१ डिसेंबर, २०१६ पर्यंत नियमित शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाचा केवळ विमा संरक्षणाचा हप्ता.	शासकीय सेवेत असताना कर्मचा-याला मृत्यु आल्यास, कुटुंबियांना देय होणारी विम्याची रक्कम.
गट-क	६	३६०/- (तीनशे साठ)	१२०/- (एकशे वीस)	रुपये ३,६०,०००/- (तीन लाख साठ हजार)
गट-ड	४	२४०/- (दोनशे चाळीस)	८०/- (ऐंशी)	रुपये २,४०,०००/- (दोन लाख चाळीस हजार)

२) वरीलप्रमाणे सुधारीत युनिट्स व सुधारीत दर दि. १ जानेवारी, २०१६ पासून लागू होतील. त्याप्रमाणे विभाग प्रमुखांनी गट-क व गट-ड मधील कर्मचा-यांचे सुधारीत युनिट्स तथा वर्गणीचे आदेश निर्गमित करून त्याची सेवापुस्तकात नोंद घ्यावी. सुधारीत युनिट्स तथा मासिक वर्गणीची वसूली दि.१ मार्च,२०१६ रोजी देय होणा-या माहे फेब्रुवारी, २०१६ च्या वेतनातून करण्यात येईल. माहे जानेवारी, २०१६ या महिन्याची सुधारीत वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनव्याजी माहे फेब्रुवारी, २०१६ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी.

३) कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत किंवा सेवा अंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मुळ पदाचा विचार न करता विमा वर्गणी वसूल करण्यात यावी. तसेच वरिष्ठ वर्गातील वेतनश्रेणीचे पद कनिष्ठ गटात अंतर्भूत झाल्यास मासिक वर्गणीचा दर पूर्वीच्याच वरिष्ठ वर्गातील वेतनश्रेणीप्रमाणे ठेवण्यात यावा व त्या दराप्रमाणेच त्या कर्मचा-यांना विमा निधीची रक्कम देण्यात यावी.

४) सुधारीत युनिट्स तथा मासिक वर्गणी वसूली माहे जानेवारी, २०१६ पासून लागू असल्याने जर एखादा कर्मचारी माहे जानेवारी, २०१६ किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झाला किंवा शासकीय सेवेत असताना त्याचे निधन झाले, तर यथास्थिती त्याला किंवा त्याच्या वारसाला सुधारित दराचा लाभ देण्यापूर्वी थकबाकीची रक्कम लाभ प्रदानातून एकरकमी वळती करून घेण्यात यावी.

५) दि. ३१ डिसेंबर, २०१५ अखेरपर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले किंवा त्यांचे निधन झाले असेल त्यांना गट विमा योजनेअंतर्गत असुधारित दराने (पूर्वीच्या दराने) बचत निधी / विमा निधीचे लाभ प्रदान करण्यात यावे.

६) गट विमा योजनेचे सभासदत्व यापूर्वीच प्राप्त झालेल्या तसेच दि. १ जानेवारी, २०१६ रोजी किंवा तत्पूर्वी शासकीय सेवेत “नियमितरित्या” स्थानापन्न असलेल्या (वरील परिच्छेद क्र. ५ मधील कर्मचारी वगळून) इतर सर्व कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीच्या गटानुसार सुधारित दराने वर्गणी संबंधीतांकडून माहे जानेवारी, २०१६ पासून बिनव्याजी वसूल करण्यात यावी.

७) दि. २ जानेवारी, २०१५ ते दि. ३१ डिसेंबर, २०१५ या पर्यंतच्या कालावधीत नियमितरित्या नियुक्त झालेल्या / पदोन्नत झालेल्या कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून गट विमा योजनेचे सभासद करून घ्यावे व त्यांच्या वर्गवारीनुसार सुधारित युनिट्स तथा मासिक वर्गणी वसूल करण्यात यावी.

८) दि. २ जानेवारी, २०१६ ते दि. ३१ डिसेंबर, २०१६ या कालावधीत शासकीय सेवेत नियमित नियुक्ती होणा-या कर्मचा-यांकडून सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद - १ मधील तक्त्याप्रमाणे स्तंभ - ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे केवळ विमा संरक्षणाच्या हप्त्याची वसूली करण्यात यावी. गट विमा योजनेच्या पुढील वर्धापन दिनास म्हणजेच दि. १ जानेवारी, २०१७ रोजी त्यांना गट विमा योजनेचे नियमित सभासद करून घेवून बचत निधी व विमा निधी संरक्षणाच्या हप्त्याची रक्कम मिळून पूर्ण दराने सदर शासन निर्णयातील परिच्छेद -१ मधील तक्त्यातील स्तंभ -३ प्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी.

९) गट विमा योजनेच्या वर नमूद केलेल्या सुधारीत युनिट्स तथा मासिक दराने वर्गणी वसूल करण्याच्या संदर्भात राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या नियमात आवश्यक त्या दुरुस्त्या यथावकाश स्वतंत्रपणे करण्यात येतील.

१०) उर्वरित तरतुदी यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णयांप्रमाणे लागू असतील.

११) सर्व विभाग प्रमुखांनी सदर आदेश त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालय प्रमुख व इतर कार्यालये यांच्या निदर्शनास आणावेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०१३०१७४५०४५५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शुभांगी शेट

उप सचिव, वित्त विभाग

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव
- २) मुख्यमंत्री याचे प्रधान सचिव
- ३) वित्तमंत्र्यांचे सचिव / प्रधान सचिव

- ४) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
- ५) सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
- ६) सर्व संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई
- ८) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२ महाराष्ट्र, नागपूर
- ९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र, मुंबई
- १०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२ महाराष्ट्र, नागपूर
- ११) महालेखापाल (लेखापरीक्षा-३), महाराष्ट्र, मुंबई
- १२) महालेखापाल, स्थानिक संस्था, लेखापरीक्षा व लेखे, मुंबई
- १३) वरिष्ठ महालेखापाल, स्थानिक संस्था (लेखा परीक्षा व लेखे), नागपूर
- १४) अ.मु.स. (वित्त) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १५) सचिव (व्यय) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १६) सचिव (ले.व.को.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १७) सचिव (वि.सु.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १८) बहुजन समाज पार्टी १, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई - १
- १९) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक नं-१ योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई -२०.
- २०) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई -४
- २१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस वरळी, मुंबई-१३
- २२) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई -२५
- २३) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री-प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-२१.
- २४) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चाळ, दादर, मुंबई -२८.
- २५) मंत्रालयातील सर्व विभाग,
- २६) सर्व विभागीय आयुक्त,
- २७) सर्व जिल्हाधिकारी,
- २८) सर्व जिल्हा प्ररिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी
- ३०) मंत्रालयातील सर्व विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
- ३१) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- ३२) सचिव, राज्य निवडणूक आयोग
- ३३) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा,) मुंबई
- ३४) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा,) मुंबई
- ३५) आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई

- ३६) सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई
- ३७) महासंचालक, यशदा, पुणे
- ३८) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ३९) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई
- ४०) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ४१) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- ४२) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- ४३) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अमरावती
- ४४) संचालक, विमा संचालनालय, मुंबई
- ४५) संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
- ४६) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
- ४७) संचालक, अर्थ व सांख्यिकी निधी लेखा परीक्षा, कोकण, पुणे नागपूर, औरंगाबाद, नाशिक अमरावती विभाग
- ४८) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ४९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ५०) संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई / जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई
- ५१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ५२) सर्व उप कोषागार अधिकारी
- ५३) सर्व कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य
- ५४) प्र. कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे, केंगाव, सोलापूर-४१३२५५
- ५५) वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ५६) निवड नस्ती, विमा प्रशासन कार्यासन, वित्त विभाग

*पत्राद्वारे.